


KMM 2016: SESSION 6 - अजून काय हव तुम्हाला?



SESSION PLAN

भाग १	- उजळणी	३ मिनिट
भाग २	- विद्यार्थ्यांनी आत्मचिंतन करावं.	८ मिनिट
भाग ३	- माझे स्वतःचे सर्वोत्तम स्वप्न काय आहे ?	६ मिनिट
भाग ४	- तुम्ही करत असलेल्या गोष्टी आणि तुमची स्वप्ने यांची सांगड घालता येते का ?	६ मिनिट
भाग ५	- मी सगळ्यात जास्त कशाला महत्त्व देतो ? माझे स्वप्न त्यात मोडते का ?	६ मिनिट
भाग ६	- माझी समाजाप्रती आणि हे जग सुधारण्यासाठी काय जवाबदारी आहे ?	६ मिनिट
भाग ७	- उजळणी - ब्रेन टँटूज	५ मिनिट

भाग १ - उजळणी



भाग २ - विद्यार्थ्यांनी आत्मचिंतन करावं.

ह्या सेशनचा उद्देश विद्यार्थ्यांनी आत्मचिंतन करावं हा आहे. त्यांना कुठल्या गोष्टी आयुष्यात महत्त्वाच्या आहेत आणि का ? हे त्यांना समजावं. मुलांना विविध प्रश्न विचारून विचार करण्यास उद्युक्त करूया.



उदा. आयुष्यात बलिदानाचे महत्त्व काय आहे ? उदा. कारगील युद्ध, आपले स्वातंत्र्य, पी. व्ही. सिंधु जिने देशाला सन्मान मिळवून दिला. भारताचा शोध कोणी लावला ? ज्याने भारताचा शोध लावला त्याने काय बलिदान केले असेल ?

असेच बलिदान आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपण करूया. योग्य असे एक जबरदस्त स्वप्न असले पाहिजे. मग आपल्याला कसे कळेल की आपले स्वप्न हे योग्य स्वप्न आहे का ? ह्या चार प्रकारे कळेल..... प्रत्येक कृती मुलांना त्यांच्या आयुष्याचे उद्दीष्ट समजायला मदत करेल. त्याच बरोबर शिस्तबद्ध पद्धतीने त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी आणि आत्ता ते नेमके काय करत आहेत आणि त्यांनी काय करायला हवे ह्यांचा संबंध जोडून देईल.

भाग ३ - माझे स्वतःचे सर्वोत्तम स्वप्न काय आहे ?

करियरची निवड हे खूप अवघड काम आहे. सायन्स घ्यावे कि कॉमर्स हे ठरवता ठरवता दमछाक होते. ते त्यांचा मोकळा वेळ कसा घालवतात ? त्यांना मोकळ्या वेळात काय करायला आवडते ह्याची १ ते ५ चढती यादी करायला सांगा.



रुंदी विरुद्ध खोलीचा exercise. तुम्ही एका गोष्टीत सर्वोच्च मिळवणार का ? अनेक गोष्टी चांगल्या करणार ह्यातून एकाची निवड करा. दूरची आणि जवळची उद्दीष्टे आणि ती मिळवण्यासाठी आवश्यक असणारी रोजची सवय यांचा संबंध समजावून सांगा.

भाग ४ - तुम्ही करत असलेल्या गोष्टी आणि तुमची स्वप्ने यांची सांगड घालता येते का ?

तुम्ही करत असलेल्या गोष्टी आणि तुमची स्वप्ने यांची सांगड घालता येते का ?

COMMITMENT



lifeschool
let's inspire

फार थोडे विद्यार्थी त्यांना जे मिळवायचे आहे यावर केंद्रीत असतात. त्यांना हे कळू द्या कि रोज ते अश्या अनेक अनावश्यक गोष्टी ज्यांचा त्यांच्या उद्दीष्टांशी काडीचाही संबंध नाही. हे समजल्यावर त्यांना धक्का बसेल. त्यांचा वेळ आणि त्यांची स्वप्ने यांची सांगड घालायला त्यांना शिकवावे लागेल. मुलांना विचारा कि शाळेत त्यांना कोण कोणत्या गोष्टी करण्यात वेळ घालवायचा आवडेल याची यादी करा. मुलांना काय आवडतं ? अभ्यास करणे, मित्रांबरोबर वेळ घालवणं, शाळेबाह्य गोष्टींमध्ये सहभागी होणे, वाचन जे अभ्यासाबाहेरच आहे.

भाग ५ - मी सगळ्यात जास्त कशाला महत्त्व देतो ? माझे स्वप्न त्यात मोडते का ?

महत्त्वाचे गुण/सवयी ह्या कृतीमध्ये आपण मुलांना २५ शब्दांचा एक कागद देऊ. आत्ता मुलांना पाच शब्दांना गोल करायला सांग.



आत्ता त्यांना विचारु कि जेव्हा तुमचे दोन गुण एकमेकात आडवे येतील तेव्हा तुम्ही काय कराल ? उदा. मला नेतृत्व करायचे आहे आणि मला एकटे राहायला आवडते.

मला एक यशस्वी सर्जन आणि मुलांसाठी सदैव उपलब्ध असलेला पिता व्हायचे आहे.

भाग ६ - माझी समाजाप्रती आणि हे जग सुधारण्यासाठी काय जबाबदारी आहे ?

माझी समाजाप्रती आणि हे जग सुधारण्यासाठी काय जबाबदारी आहे ? आता मुलांनी स्वतःला आणि आपणही मुलांना मोठ्यांसारखे वागवणे गरजेचे आहे. त्यांनी स्वतः पलिकडे जाऊन विचार करायला हवा.



भाग ७ - उजळणी - ब्रेन टॅटूज

कल्पना करा कि तुम्ही शाळेचे मुख्याध्यापक आहात. १ ते ३ कोणत्या गोष्टी तुम्हाला शाळेमध्ये अंमलात आणाव्याशा वाटतील.

जेणेकरून शाळा अजून आनंददायी अनुभव असेल. कोळी आणि शिकलेला माणूस यांची कथा.

